

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत (NULM) अनुसूचित जमाती (TSP) या घटकासाठी आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१५-१६ अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत अनुसूचित जमातींना सहाय्य (केंद्र हिस्सा) या योजनेस लेखाशिर्ष २२३० ६०९२ खाली निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र.क्र.०७/कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: - ३० नोव्हेंबर, २०१५.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८२/अर्थ-३, दि.३०.३.२०१५.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- ३) केंद्र शासन पत्र क्रमांक G-24011/4/2014-UPA (Pt 5)FTS;11419, दिनांक १९-१२-२०१४.
- ४) केंद्र शासन पत्र क्रमांक G-24011/4/2014-UPA (Pt 5)FTS;11419, दिनांक २३-१२-२०१४.
- ५) नगर विकास विभागाची नस्ती क्र. एनयुएल- २०१५ / प्र.क्र. ३९ / नवि- ३४.

शासन निर्णय-

केंद्र शासनाने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याकरिता सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात रु. १२८.५३८६ कोटीचा निधी वितरीत केला आहे. त्यापैकी रु. ३.८०४७ कोटी निधी अनुसूचित जमातींना TSP प्रवर्गासाठी वाचा क्र.३ व ४ नुसार सहाय्य म्हणून वितरित केला आहे.

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत अनुसूचित जमातींना लेखाशिर्ष मागणी क्र. टी-५, कामगार व सेवायोजन, ०२ सेवायोजन सेवा, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (०३) राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत अनुसूचित जमातींना सहाय्य (केंद्र हिस्सा -७५ %) २२३० ६०९२, या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षात अर्थसंकल्पित रु.३.८०४७ कोटी (रुपये तीन कोटी ऐंशी लाख सत्तेचाळीस हजार फक्त) इतका निधी या योजनेचे नियंत्रक अधिकारी प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. उपरोक्त वितरीत केलेला निधी या प्रकल्पाच्या मंजूर प्रशासकीय मान्यता रकमेच्या मर्यादेत करण्याची तसेच त्यानुषंगाने निधी खर्च करण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

४. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, नगर विकास विभाग व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्र शासनाला कळविता येईल.

६. सदर शासनादेश वाचा येथील क्रमांक २ मधील वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५. अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाच्या व्यय शाखेचा अनौपचारिक संदर्भ क्र. ४०७/व्यय-३, दि.०७-०९-२०१५ आणि अर्थोपाय शाखेचा अनौपचारिक संदर्भ क्र. १२२/अर्थो, दि. ०९-०९-२०१५ अन्वये दिलेल्या मंजूरीस अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201511301110106724 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. सचिव, (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई .
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग.
४. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
८. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१०. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
११. नगर विकास विभाग, नवि-३४, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
१२. कार्यासन अधिकारी, कार्यासन- १७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.